

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १५

सभावृत्तांत

दिनांक - ०२/०७/२०२१

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक ०२/०७/२०२१ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात मा.उपसचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्र.कोरोना/२०२०/प्र.क्र.७६/ नवि-१४ दि. ३ जुलै २०२० अन्वये ऑनलाईन पध्दतीने (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे) आयोजित करणेत आली होती. सदर सभेत खालीलप्रमाणे काही सन्मा.सदस सभागृहात तर काही सन्मा.सदस्य ऑनलाईन पध्दतीने (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे) उपस्थित होते.

- | | |
|------------------------------|----------|
| १. मा.स्वीनल कपिल म्हेत्रे | - सभापती |
| २. मा.वसंत प्रभाकर बोराटे | |
| ३. मा.भोंडवे संगिता राजेंद्र | |
| ४. मा.सुजाता सुनिल पालांडे | |
| ५. मा.चौगुले सीमा दत्तात्रय | |
| ६. मा.गोफणे अनुराधा देविदास | |
| ७. मा.अमित राजेंद्र गावडे | |

या शिवाय मा.उल्हास जगताप - नगरसचिव, हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळचे विषय सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आले.

विषय क्र.१) श्रीम.अनघा अविनाश पाठक, उप अभियंता, स्थापत्य यांना कार्यकारी अभियंता स्थापत्य पदावर पदोन्नती देणेबाबत - मा.अनुराधा गोफणे, मा.वसंत बोराटे यांचा प्रस्ताव.

विषय क्र.२) कामांचे स्थळबदलास मान्यता देणेबाबत - मा. यांचा प्रस्ताव. मा.अनुराधा गोफणे, मा.वसंत बोराटे यांचा प्रस्ताव.

दिनांक १८/०६/२०२१ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक १४) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

ठराव क्रमांक - ४१

विषय क्रमांक - ०१

दिनांक - ०२/०७/२०२१

सुचक : मा.अनुराधा गोफणे

अनुमोदक : मा.वसंत बोराटे

संदर्भ : मा.अनुराधा गोफणे, मा.वसंत बोराटे यांचा प्रस्ताव -

शासन निर्णय क्र.बीसीसी-२०१८/प्र.क्र./३६६/१६-ब, दि.०७/०५/२०२१ मधील बाब क्र.२ व ३ अंतर्गत समाविष्ट तरतुदीनुसार दि.२५/०५/२००४ रोजी किंवा त्यापुर्वी शासन सेवेत रुजू असलेले कर्मचारी दि.२५/०५/२००४ रोजीच्या सेवाजेष्ठतेनुसार पुढील पदोन्नतीस पात्र ठरतील या निर्णयानुसार पदोन्नती देणेबाबत मान्यता देणेत आलेली आहे. त्यास अनुसरून कार्यकारी अभियंता स्थापत्य या पदाच्या जागा रिक्त असल्यामुळे श्रीम.अनघा अविनाश पाठक यांची उपअभियंता या पदावर ९ वर्षे सेवा पूर्ण झालेली असल्यामुळे त्यांना कार्यकारी अभियंता स्थापत्य या म.न.पा.अस्थापनेवरील मंजूर रिक्त पदावर सेवा नियम २०२० तसेच आकृतीबंध २०२० नुसार व त्यातील तरतुदी नुसार सेवाजेष्ठता, तांत्रिक व शैक्षणिक अर्हता, कार्यानुभव इत्यादी सर्व निकषास अनुसरून पात्र ठरत आहेत. सबब पिंपरी चिंचवड महानगरपालिका अस्थापनेवरील कार्यकारी अभियंता स्थापत्य ही पदे रिक्त असल्याने श्रीमती अनघा अविनाश पाठक, उपअभियंता यांना कार्यकारी अभियंता स्थापत्य या पदावर पदोन्नती देणेस मान्यता देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.महापालिका सभेकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक - ४२

विषय क्रमांक - ०२

दिनांक - ०२/०७/२०२१

सुचक : मा.अनुराधा गोफणे

अनुमोदक : मा.वसंत बोराटे

संदर्भ : मा.अनुराधा गोफणे, मा.वसंत बोराटे यांचा प्रस्ताव -

अ.क्र.	निविदा नोटीस क्र.	कामकाजाचा तपशील	ठेकेदाराचे नाव
१	७७/१८/२०२०-२०२१	प्रभाग क्र.१ मधील साने कॉलनी ते वाघु साने चौक परिसरातील अंतर्गत भागात पेव्हींग ब्लॉक बसविणे व दुरुस्ती करणे	मे.एच.एम.कन्स्ट्रक्शन
२	७७/१९/२०२०-२०२१	प्रभाग क्र.१ मधील अंगणवाडी रोड ते साने चौक परिसरातील अंतर्गत भागात पेव्हींग ब्लॉक बसविणे व दुरुस्ती करणे	मे.एस.एस.एंटरप्रायजेस
३	७७/२०/२०२०-२०२१	प्रभाग क्र.१ मधील सिंहगड कॉलनी ते अंगणवाडी रोड परिसरात अंतर्गत भागात पेव्हींग ब्लॉक बसविणे व दुरुस्ती करणे	मे.पी.जे.मोटवाणी

सदर विकासकामे उपरोक्त निविदा क्रमांका अन्वये प्रसिद्ध होवून संबंधित ठेकेदारास कामाचे आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु प्रभाग क्र.१ चिखली, पाटीलनगर, केशवनगर, रामदासनगर, साने कॉलनी परिसर, मोरे वस्ती व म्हेत्रे वाडी या विभागाचा भौगोलिक दृष्ट्या विचार करता सदर कामे कामाचे नावाप्रमाणे न करता वरिल सर्व विभागामध्ये करणे आवश्यक आहे. त्यामुळे सदर कामांचे साईट बदलास मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.
